

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास
विकास महामंडळ मर्यादित
आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकाची व्याख्या

महाराष्ट्र शासन
रोजगार व स्वयंरोजगार विभाग
शासन निर्णय क्रमांक: आपमं-१०९९/प्र.क्र.७७/रोस्वरो-१
नवीन प्रशासन भवन, १४ वा मजला,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२. दिनांक: १६जून १९९९.

वाचा :- १) रोजगार व स्वयंरोजगार विभाग शासन निर्णय क्रमांक: इडब्ल्यूएस/१६९८/४५६/
रोस्वरो-१, दिनांक २६-११-१९९८.

प्रस्तावना :- आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या प्रगतीसाठी, या घटकातील सुशिक्षित बेरोजगारोना स्वयंरोजगार पुरविण्यासाठी शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना केलेली आहे. या महामंडळाची कंपनी कायदा १९५६ अन्वये दिनांक २७-११-९८ रोजी नोंदणी करण्यात आली आहे. या महामंडळाच्या योजना राबविण्यासाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाची व्याख्या करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय :- अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळांतर्गत स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य देण्याच्या योजना हाती घ्यावयाच्या आहेत. शासनाच्या विविध योजनांतर्गत दारिद्र्य रेषेखाली किंवा आर्थिक निष्काचा आधार घेतलेला आहे. या शासन निर्णयाव्यारे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या "अर्थ सहाय्य" योजना राबविण्यासाठी लाभार्थीकरिता कुटुंबाची वार्षिक उत्पन्नाची मर्यादा खालीलप्रमाणे मंजूर करण्यात येत आहे :-

अ) मुंबई महानगर प्रदेश - वार्षिक रु. ४०,०००/- हून कमी कौटुंबिक उत्पन्न.

ब) मुंबईशिवाय अन्य महापालिका क्षेत्रात - वार्षिक रु. ३६,०००/- हून कमी कौटुंबिक उत्पन्न.

क) राज्याचे उर्वरित भागामध्ये (ग्रामीण भागासह) - वार्षिक रु. ३०,०००/- हून कमी कौटुंबिक उत्पन्न.

२. लाभार्थी अर्जदारांनी कौटुंबिक वार्षिक उत्पन्नाचा दाखला/पुराव्यासह महामंडळाच्या योजनांखाली लाभ प्राप्त होण्यासाठी अर्ज केल्यास ती व्यक्ती आर्थिक मागास समजून अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अंतर्गत योजनांचा लाभ घेऊ शकतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नांवाने,

(सुरेश साल्वी)

सचिव

GR-2002012112113000 - 2600

मा. मुख्यमंत्री यांचे सचिव

मा. उप मुख्यमंत्री यांचे सचिव

मा. मंत्री, रोजगार व स्वयंरोजगार यांचे खाजगी सचिव

मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२

प्रधान सचिव, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२

प्रधान सचिव, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई-३२

प्रधान सचिव, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२

संचालक, रोजगार व स्वयंरोजगार, महाराष्ट्र राज्य, कोकण भवन, नवी मुंबई

महालेखाकार, महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर.

अधिदान व लेखाधिकारी, मुंबई

जिल्हा कोषागार अधिकारी, ठाणे,

जिल्हा उप कोषागार अधिकारी, नवी मुंबई

निवासी लेखा अधिकारी, मुंबई

निवड नस्ती, रोस्वरो-१.

GR - 2002012118113000 - 2600